



N.C.R.B (एन.सी.आर.बी)
I.I.F.-I (एकीकृत अन्वेषण फॉर्म - १)

FIRST INFORMATION REPORT
(Under Section 154 Cr.P.C.)
प्रथम खबर अहवाल
(कलम १५४ फौजदारी प्रक्रिया संहिता)

1. District (जिल्हा): जळगाव P.S.(ठाणे): अडावद
FIR No.(प्रथम खबर क्र.): 0007 Year (वर्ष): 2024
Date and Time of FIR (प्र. ख. दिनांक आणि वेळ): 31/01/2024 23:57

S.No. (अ.क्र.)	Acts (अधिनियम)	Sections (कलम)
1	भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, १९८८	7

3. (a) Occurrence of offence (गुन्ह्याची घटना):

1. Day(दिवस): बुधवार Date From (दिनांक पासून): 31/01/2024
Time Period (कालावधी): पहर 6 Date To (दिनांक पर्यंत): 31/01/2024
Time From (वेळेपासून): 17:45 बजे
Time To (वेळेपर्यंत): 17:45 बजे

(b) Information received at P.S. (माहिती मिळालेले पोलीस ठाणे):

Date (दिनांक): 31/01/2024 Time (वेळ): 23:30 बजे

(c) General Diary Reference (रोजनामचा संदर्भ):

Entry No. (नोंद क्र.): 018
Date & Time (दिनांक आणि वेळ): 31/01/2024 23:49 बजे

4. Type of Information (माहितीचा प्रकार): लेखी

5. Place of Occurrence (घटनास्थळ):

1.(a) Direction and distance from P.S.(पोलीस ठाण्यापासून दिशा व अंतर):

पूर्व, 2 किमी Beat No. (बिट क्र.):

(b) Address (पत्ता): लोणी फाट्याजवळ असलेल्या, नानाभाऊच्या ढाब्यासमोर सार्वज, चोपडा

(c) In case, outside the limit of this Police Station, then

(या पोलीस ठाण्याच्या हद्दीबाहेर असल्यास):

Name of P.S.(पोलीस ठाण्याचे नाव): अडावद

District(State) (जिल्हा(राज्य)): जळगाव(महाराष्ट्र)

6. Complainant / Informant (तक्रारदार/माहिती देणारा):

- (a) Name (नाव): आलोक संतोष अग्रवाल
 (b) Father's/Husband's Name (वडील / पती चे नाव) :
 (c) Date/Year of Birth (जन्म तारीख/वर्ष): 1991
 (d) Nationality (राष्ट्रीयत्व): भारत
 (e) UID No. (यु.आय.डी. क्र.):
 (f) Passport No. (पारपत्र क्र.):
 Date of Issue (दिल्याची तारीख):
 Place of Issue (दिल्याचे ठिकाण):
 (g) ID details (Ration Card, Voter ID Card, Passport, UID No., Driving License, PAN) ओळखपत्र विवरण (राशन कार्ड , मतदाता कार्ड , पासपोर्ट, यूआईडी सं., ड्राइविंग लाइसेंस, पॅन कार्ड)

S.No. (अ.क्र.)	ID Type (ओळखपत्राचा प्रकार)	ID Number (ओळखपत्राचा क्रमांक)
1		

(h) Address (पत्ता):

S.No. (अ.क्र.)	Address Type (पत्त्याचा प्रकार)	Address (पत्ता)
1	वर्तमान पता	धानोरा, चोपडा, अडावद, जळगाव, महाराष्ट्र, भारत
2	स्थायी पता	धानोरा, चोपडा, अडावद, जळगाव, महाराष्ट्र, भारत

(i) Occupation (व्यवसाय):**(j) Phone number (फोन नं.):****Mobile (मोबाइल नं.):****7. Details of known/suspected/unknown accused with full particulars (माहीत असलेल्या / संशयित/अनोळखी आरोपीचा संपूर्ण पत्ता):**

S.No. (अ.क्र.)	Name (नाव)	Alias (उर्फनाव)	Relative's Name (नातेवाईकाचे नाव)	Present Address (वर्तमान पता)
1	हेमचंद्र दत्तात्रय सोनवणे			1. चोपडा, चोपडा, अडावद, जळगाव, महाराष्ट्र, भारत

8. Reasons for delay in reporting by the complainant/informant (तक्रारदार/माहिती देणा-याकडून तक्रार करण्यातील विलंबाची कारणे):**9. Particulars of properties of interest (संबंधीत मालमत्तेचा तपशील):**

S.No. (अ.क्र.)	Property Category (मालमत्ता वर्ग)	Property Type (मालमत्ता प्रकार)	Description (वर्णन)	Value (In Rs/-) (मुल्य (रु.
----------------	-----------------------------------	---------------------------------	---------------------	-----------------------------

10 Total value of property (In Rs/-)
(चोरीस गेलेल्या मालमत्तेचे एकूण मुल्य (रु. मध्ये)):

11. Inquest Report / U.D. case No., if any
(इन्क्वेस्ट अहवाल/ अकस्मात मृत्यू प्रकरण क्र., जर असल्यास):

S.No. (अ.क्र.)	UIDB Number (यु.आय.डी.बी.क्र.)
-------------------	-----------------------------------

12. First Information contents (प्रथम खबर हकीकत):

फिर्याद

अडावद पोस्ट.स.टा.चोपडा, जि.जळगाव रोजी

मी आलोक संतोष अग्रवाल, वय 33 वर्षे, व्यवसाय व्यवसाय, रु. धानोरा, ता. चोपडा, जि. जळगाव, मो.

९७६४३६४५०२.

समक्ष फिर्याद देतो की, मी वरील ठिकाणी कुटुंबासह राहतो. धानोरा, ता. चोपडा देचे माझे रेणुका ट्रेडर्स या नावाने माझे कडधान्य विक्रीचे दुकान आहे. माझी आई सौ. ज्योती अग्रवाल हिचे नावे पारगाव, ता. चोपडा येथे शेतजमीन आहे. सदर शेतजमीनीवर वेअर हाऊस बांधण्याची परवानगी मिळणेसाठी मी मागील सुमारे एक ते दिड महिन्यांपूर्वी पारगाव ग्रामपंचायत येथे अर्ज केला होता. त्यानुसार मला बांधकामाची परवानगी सुध्दा मिळाली आहे. त्यानंतर मी पारगाव ग्रामपंचायत येथील ग्रामसेवक सोनवणे यांची भेट घेतली. तेव्हा त्यांनी मला पारगाव ग्रामपंचायत कडून वेअर हाऊस बांधकामासाठी दिलेल्या परवानगीच्या कामाचे बक्षीस म्हणून ७,५००/- रुपयांची मागणी केली होती. तेव्हा आमसेवक सोनवणे हे वेअर हाऊस बांधकाम परवागीचे कामाचा मोबदला म्हणून माझे जवळ लाचेची मागणी करत असल्याचे माझे लक्षात आले होते परंतु मधल्या काळात मी माझे व्यापारात व्यस्त असल्या कारणाने मला ग्रामसेवक सोनवणे यांची भेट घेता आली नाही.

त्यानंतर दि.२६.०१ २०२४ रोजी ग्रामसेवक सोनवणे यांनी माझे वडीलांची धानोरा गावी असलेल्या माझे दुकानावर भेट घेवुन वेअर हाऊस बांधकामासाठी दिलेल्या परवानगीच्या कामाचे बक्षीस म्हणून ५,०००/- रुपये लाचेची मागणी केली. व पैसे न दिल्यास बांधकामाची परवानगी परत मागत होते. त्यांचे मागणी प्रमाणे मी त्यांना लाच रक्कम न दिल्यास ते काहीतरी कारण काढुन बांधकामात अडथळा आणतील म्हणून मी नाईलाजाने त्यांना लाच रक्कम देण्यास तयार झालो होतो. परंतु मला ग्रामसेवक सोनवणे यांना लाच रक्कम देण्याची ईच्छा नसल्याने त्या दावत मी पोलीस उप अधीक्षक श्री. सुहास देशमुख, ला.प्र. विभाग, जळगाव यांचेकडे दि.३१.०१.२०२४ रोजी तक्रार लिहून दिली होती. मी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने पोलीस उप अधीक्षक श्री. देशमुख यांनी लाचेची पडताळणी करण्याचे ठरवुन मला व पंच झोपे यांना आवश्यक त्या सुचना दिल्या व व्हाईस रेकॉर्डर चालु करुन माझे शर्टचे आतील बाजुस गळ्यात अडकावुन देवुन, मला व पंच झोपे यांना माझे कडील मोटर सायकलने ग्रामसेवक सोनवणे यांची भेट घेण्यासाठी देवगाव ग्रामपंचायत येथे पाठवले होते. त्याप्रमाणे मी व पंच झोपे अशांनी सदर ठिकाणी जावुन ग्रामसेवक यांची भेट घेतली असता त्यांनी माझे तक्रारीत नमुद केले प्रमाणे वेअर हाऊस बांधकामासाठी दिलेल्या परवानगीच्या कामाचे बक्षीस म्हणुन माझे कडे प्रथम ७,५००/-रुपये लाचेची मागणी करुन, तडजोडीअंती ५,०००/- रुपये लाच स्विकारण्याचे मान्य केले होते. त्यानंतर मी पोलीस उप अधीक्षक श्री देशमुख यांचे सुचने प्रमाणे माझे जवळील ५,०००/-रु (त्यात ५०० रुपये दराच्या १० नोटा) सापळा पथकाकडे दिल्या. पंचासमक्ष सदर नोटांचे नंबर एका कागदावर लिहून घेण्यात आले. त्यानंतर सदर नोटांना अंधासिन पावडर लावुन, त्या माझ्या शर्टाचे वरिल डाव्या बाजुच्या खिश्यात ठेवुन देण्यात आल्या त्यानंतर मी ग्रामसेवक सोनवणे यांना फोन केला असता त्यांनी लाच रक्कम घेवुन मला लोणी फाटा,ता. चोपडा येथे बोलावले होते त्याप्रमाणे पोलीस उप अधीक्षक श्री देशमुख यांनी मला व पंच झोपे यांना पुन्हा आवश्यक त्या सुचना देवुन, व्हाईस रेकॉर्डर चालु करुन, ते माझे शर्टचे आतील बाजुस गळ्यात अडकावुन दिले, त्यानंतर त्यांनी मला पंच झोपे यांच्यासह माझे मोटर सायकलने लोणी फाटा येथे ग्रामसेवक सोनवणे यांची भेट घेवुन पैसे देण्यासाठी पाठवले होते. त्यानंतर लोणी फाटा येथे पोहचुन मी ग्रामसेवक सोनवणे यांना फोन केला. तेव्हा सदर ठिकाणी असलेल्या नाना भाऊच्या ढाव्यामधुन ग्रामसेवक सोनवणे बाहेर आले तेव्हा त्यांचेत व माझे माझे कामा संदर्भात चर्चा झाली. त्यांनी ठरल्याप्रमाणे माझेकडुन लाचेचे ५,००० /- रुपये स्विकारले. त्यानंतर मी ठरल्याप्रमाणे माझे पॅन्टचे मागील बाजुचे खिशातील रुमाल काढुन सापळा पथकास ईशारा केला. तेव्हा सापळा पथकाने ग्रामसेवक सोनवणे यांचा लाच रक्कमेसह रंगेहात पकडले होते. त्यानंतर मी

सापळा पथकास घडलेली सर्व हकीकत सांगितली, तसा संपुर्ण सापळा कार्यवाहीचा पंचनामा करण्यात आला आहे. सदर सापळा कारवाई नंतर मला ग्रामसेवक सोनवणे यांचे पुर्ण नाव हेमचंद्र दत्तात्रय सोनवणे, वय ३९ वर्षे, ग्रामसेवक, देवगाव पारगाव ग्रामपंचायत, ता चोपडा, जि. जळगाव असे असल्याचे समजले आहे.

तरी आज दि.३१.०१.२०२४ रोजी लोकसेवक हेमचंद्र दत्तात्रय सोनवणे, वय ३९ वर्षे, ग्रामसेवक, देवगाव पारगाव ग्रामपंचायत, ता चोपडा, जि. जळगाव यांनी माझे आईचे नावे असलेल्या शेतजमीनीवर पारगाव ग्रामपंचायती कडून वेअर हाऊस बांधकामासाठी देण्यात आलेल्या परवानगीच्या कामाचे बक्षीस म्हणुन देवगाव ग्रामपंचायत येथे ५,००० /- हजार रुपये रकमेची मागणी करून, सदर लाच रक्कम १७.४५ वा.चे सुमारास चोपडा तालुक्यातील लोणी फाट्या जवळ असलेल्या नाना भाऊच्या दाब्या समोर स्विकारली म्हणून माझी फिर्याद आहे.

माझी वरील फिर्याद मी वाचुन पाहिली असुन ती माझे सांगणेप्रमाणे बरोबर टंकलिखित केलेली असल्याने त्यावर मी माझी सही करित आहे.

समोर

ही फिर्याद दिली, सही, दि.३१.०१.२०२४

सुहास व देशमुख

पोलीस उप अधिक्षक

आंटी करप्शन ब्युरो, जळगाव

13. **Action taken:** Since the above information reveals commission of offence(s) u/s as mentioned at Item No. 2. (केलेली कारवाई: बाब क्र.२ मध्ये नमूद केलेल्या कलमान्वये वरील अहवालावरून अपराध घडल्याचे.)

(1) **Registered the case and took up the investigation:**

(प्रकरण नोंदविले आणि तपासाचे काम हाती घेतले):

GANESHPURI BAPUPURI BUWA(I (Inspector)) /

or (किंवा)

(2) **Directed (Name of I.O.)** (तपास अधिका-याचे नाव):

Rank (पद):

No.(क्र.):

to take up the Investigation (ला तपास करण्याचे अधिकार दिले) or (किंवा)

(3) **Refused investigation due to** (ज्या कारणामुळे तपास करण्यास नकार दिला):

or (ज्या कारणामुळे तपास करण्यास नकार दिला)

(4) **Transferred to P.S.**

(गुन्हा दुसरीकडे पाठविला असल्यास त्या पोलीस ठाण्याचे नाव):

District (जिल्हा):

on point of jurisdiction (को क्षेत्राधिकार के कारण हस्तांतरित) .

F.I.R. read over to the complainant / Informant, admitted to be correctly recorded and a copy given to the complainant / informant free of cost. (प्रथम खबर तक्रारदाराला/खबरीला वाचून दाखविली, बरोबर नोंदविली असल्याचे त्याने मान्य केले आणि तक्रारदाराला/खबरीला खबरीची प्रत मोफत दिली.)

R.O.A.C.(आर. ओ .ए .सी.)

14 Signature/Thumb impression of the complainant / informant.

(तक्रारदाराची/खबर देणा-याची सही/अंगठा):



15. Date and time of dispatch to the court
(न्यायालयात पाठवल्याची तारीख व वेळ):


पो.ठा.अंमलदार
अडावद पो.स्टे.

**Signature of Officer in charge,
Police Station**

(ठाणे प्रभारी अधिका-याची स्वाक्षरी)

Name (नाव): GANESHPURI BAPUP

Rank(पद): I (Inspector)

No.(सं.): 17031990